

---

# BBC LEARNING ENGLISH

## English Expressions

### To brush over



*This is not a word-for-word transcript*

---

#### **Tejali**

नमस्कार मित्रांनो... English Expressions मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. असा शो जिथे आपण शिकतो इंग्रजीतले नवनवीन वाक्प्रचार.

रॉबने त्याचा स्टूडियो रंगवायला घेतलाय. पण ली म्हणतीये, स्टूडियो रंगवून काही फरक नाही पडणार. पण ली स्टूडियो रंगवायला का बरं विरोध करत आहे? आणि रॉबचं यावर काय म्हणणं आहे? चला त्या दोघांचं हे संभाषण ऐकू या.

#### **Rob**

Now, Li, would you just mind holding that ladder still please.

#### **Li**

I'm trying... but Rob, what are you doing up a ladder anyway?

#### **Rob**

I'm decorating!

#### **Li**

Why?

#### **Rob**

Well this studio is really scruffy – you know, not that smart – so I thought I'd tidy it up and paint it, too.

#### **Li**

Hmmm. I don't think it's a good idea.

#### **Tejali**

रॉब ला त्याचा स्टूडियो घाणेरडा वाटतोय. तो नीटनेटका 'tidy' दिसावा म्हणून त्याला तो 'paint' करायचाय रंगवायचा आहे.

#### **Li**

For a start, you haven't put any sheets down to stop the paint splashing on the carpet, ... and you need to move the chairs outside... you're wearing smart clothes, not ones for decorating in.

**Rob**

Well, no, err, that's true. But shall we just brush over that?

**Li**

Brush over? You can't brush over those things – you'll get paint everywhere!

**Rob**

No, Li! When you say you will 'brush over' something, it means you will ignore it or not take it that seriously.

**Li**

Oh, I see. So Rob, you're saying making the preparations for decorating is not important and you're going to ignore it?

**Rob**

Yes, well... I'm in a rush.

**Li**

I see.

**Tejali**

रॉबच्या कार्पेटवर, कपड्यांवर रंग लागेल अशी भीती लीला वाटत आहे. पण रॉब या सगळ्याकडे दुर्लक्ष करतोय. 'Rob just wants to brush over it', त्याला या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्याचं काम करायचं बास.

यात दोन शब्द आहेत, 'brush' आणि 'over'. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता किंवा तिच्याकडे गांभीर्याने पाहत नाही अशा वेळी हा वाक्प्रचार वापरतात. यासाठी मराठीतला वाक्प्रचार आहे 'कानाडोळा करणे'. एखाद्या गोष्टीच्या बारकाव्यांकडे तुम्ही लक्ष देत नाही, आवश्यक तेवढं लक्ष देत नाही तेव्हाही हा वाक्प्रचार वापरतात.

चला, आणखी वेगवेगळी उदाहरणं बघू या

**Examples:**

*My teacher's history lesson was fascinating, but he brushed over World War I and that was the bit I wanted to hear about the most!*

*We haven't sorted the figures for the meeting, but we'll brush over those seeing as they are not that important and just talk about the future.*

*Whenever I bring up the things we need to fix in our office, my boss always just brushes over them. He never shows any interest in sorting them out even though they are a big inconvenience.*

**Li**

So, to 'brush over' something means to ignore something or miss it out. Rob, have you actually asked for permission to decorate this studio? It doesn't belong to you.

**Rob**

Well... err...

**Li**

Are you brushing over that, too?! Anyway, even if you did get permission, shouldn't you cover up the windows?

**Rob**

That's true, Li. But before I do any of that, there is something more important to do.

**Li**

Oh yes?

**Rob**

Buy some paintbrushes!

**Li**

Ah yes, you can't brush over that!

**Tejali**

बहुतेक रॉबला या सगळ्यापेक्षा रंगाचे ब्रश आणण्यातच जास्त रस आहे. बाकी सगळ्या गोष्टींकडे त्याचा सपशेल दुर्लक्ष झालंय. 'Brushing over things' मुळे तुमचा वेळ वाचेल पण दर वेळी तुमचं काम होईलच असं नाही. त्यामुळे रॉबने थोडी काळजी घ्यायला हवी.

तुम्हाला आहे का अशी सवय बारीक सारीक गोष्टींकडे कानाडोळा करायची? कुठल्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होत? आणि त्यामुळे कधी तुम्ही अडचणीत आलात? नक्की सांगा, पुन्हा भेटू English expressions च्या पुढच्या भागात. तोपर्यंत Bye!